

Schol. 132, 16. 133, 3. षोडशानामृत्विजाम् Verz. d. Oxf. H. 267, a, 25. KULL. zu M. 2, 143. 4, 57. मित्रं VARĀH. BRH. S. 99, 6. क्रियतां वरणां (so verbesserte SCHLEGEL st. वरुणां) लोकपालानाम् *man wähle* sc. zu Gatten MBH. 3, 2171. न च विप्रेषधोकोरो विद्यते वरणां प्रति। स्वयंवरः तत्रियाणामित्यं प्रथिता श्रुतिः ॥ 1, 7067. KATHĀS. 28, 79. स्वयं कलिङ्गसेनाय्या वरणाय ममागता 31, 64. RĀGĀ-TAR. 3, 434. Verz. d. Oxf. H. 215, b, 34. कन्या^o R. 4, 70 (72 GORR.) in der Unterschr. वरणां रोचयति मे 7, 17, 10. VARĀH. BRH. 24, 16. = पूजनादि ÇABDAR. im ÇKDR. — Vgl. पुनर्वरणा.

वरणाक (von 1. वरणा) adj. *verdeckend, verhüllend* SĪMĀKHA. 13.

वरणामाला f. *der Kranz, den das Mädchen dem erwählten Bräutigam aufsetzt*, KATHĀS. 56, 278. — Vgl. वरणास्रं und वरस्रं.

वरणासी f. = वरणासी ÇABDAR. im ÇKDR.

वरणास्रं f. = वरणामाला RĀGĀ-TAR. 1, 62; vgl. मन्वावराकौमिलिस्रक्तस्य मूर्ध्नि पपात च। तदंसस्थितया पृष्ट्या वरणास्रमिवापिता ॥ 7, 1322.

वरणावती (von 1. वरणा) f. vielleicht N. pr. eines Flusses AV. 4, 7, 1.

वरणाप्य (von 2. वर) adj. *zu wählen, zu erwählen*: वर KATHOP. 1, 27. पति KATHĀS. 56, 248. 107, 86. SARVADARÇANAS. 59, 3.

वरण्ट s. जल^o.

वरण्ट UṆĀDIS. 1, 128. m. AK. 3, 6, 2, 18. SIDDH. K. 249, b, 16. 1) m. a) Menge. — b) *Ausschlag im Gesicht*. — c) *eine Veranda* (अन्तरावेदि) TRIK. 3, 3, 114. H. an. 3, 185. MED. d. 33. VIÇVA bei UĒGVAL. — WILSON nach ÇABDĀRTHAK. ausserdem: *a heap of grass; the string of a fish hook; a packet, a package*. — 2) f. स्त्री a) *eine Art Drossel* (सारिका) H. an. MED. d. 36. HĀR. 89. — b) *Dolch, Messer* H. an. MED. — c) *Docht* (वर्ति) MED.

वरण्टक 1) m. a) *eine kleine Erdaufschichtung* Schol. zu KĀT. ÇA. 688, 20, 23. — b) *der Sitz auf einem Elephanten*. — c) *Ausschlag im Gesicht* H. an. 4, 32. MED. k. 202. — d) *Wand* H. an. — 2) adj. a) *rund* H. an. MED. — b) *gross, umfangreich*. — c) *elend* (कृपा). — d) *erschrocken* (भयसंपन्न) ÇABDAR. im ÇKDR.

वरण्डालु m. *ein best. Knollengewächs*, = फलपुष्क TRIK. 2, 4, 34.

वरण्य्, षैति (गति) gaṇa कण्डूदि zu P. 3, 1, 27.

वरतनु 1) adj. (f. ऊ) *einen schönen Leib habend* KĀLĀKĀRA 2, 23. — 2) f. *ein best. Metrum: 4 Mal* — Ind. St. 8, 418. COLEBR. Misc. Ess. II, 160 (VII, 22; hier fälschlich mit Caesur nach der fünften Silbe).

वरतनु m. N. pr. eines alten Lehrers P. 4, 3, 102. RAGH. 5, 1. Verz. d. Oxf. H. 18, b, 9. pl. *seine Nachkommen* 19, a, 25. — Vgl. वारतत्तवीय.

वरत्त m. *Wrightia antidysenterica* RĀGĀN. im ÇKDR.

वरत्तक 1) m. N. zweier Pflanzen: *Azadirachta indica* und = पर्पट DHANV. in NIGH. Pr. — 2) f. ^oतिक्तिका *Clypea hernandifolia* W. et A. KĀGĀN. im ÇKDR.

वर्तोया f. N. pr. eines Flusses (*schönes Wasser habend*) ÇATR. 1, 55.

वर्तकरी f. *ein best. Parfum*, = रेणुका ÇABDAR. im ÇKDR.

वरत्रा (von 1. वर) f. UṆĀDIS. 3, 107. Riemen AK. 2, 8, 2, 10. 10, 34. TRIK. 3, 3, 436. H. 915. 1232. an. 3, 599 (वर्ति fehlerhaft für वर्द्धि). MED. r. 191. HALĀJ. 2, 66. श्रुने वरत्रा बध्यताम् RV. 4, 57, 4. यथा युगं वरत्रया नक्षति 10, 60, 8. 101, 5. 102, 8. AV. 11, 3, 10. 20, 135, 13. ऀÇV. GRHJ. 2, 9, 4. VARĀH. BRH. S. 89, 1. 95, 42. PANĀT. 128, 9. 18. KULL. zu M. 8, 289.

VI. Theil.

BHATT. 9, 90. ^oकाण्ड *Riemenstück* (Stecken nach dem Comm.) KĀT. ÇA. 7, 8, 27. वरत्र (wohl n.) BHĀG. P. 8, 24, 45. Die indischen Lexicographen führen *Elephantengurt* als besondere Bedeutung auf. — Vgl. ^oद्वैवत्र, पैगवत्र, वधि und वर्धी.

वरबच् m. *Azadirachta indica* RATNAM. 34.

वरद (3. वर + 1. द) 1) adj. *Wünsche thun lassend, — gewährend, bereit Wünsche zu erfüllen* AK. 3, 1, 7. H. 480. an. 3, 338. fg. (= प्रसन्न und शांतचित्त). MED. d. 36. fg. (= प्रसन्न und समर्थक). von Göttern und Menschen ÇVETĀÇV. UP. 4, 11. MBH. 1, 498. 1140. 6429. 5, 7481. R. 4, 14. 40. 31, 10. 55, 14. 2, 34, 42. 7, 5, 12. fg. MĀKĀH. 47, 20. KUMĀRAS. 6, 78. MĀLAY. 76. KATHĀS. 4, 87. 20, 55. 35, 75. 52, 403. 110, 56. BHĀG. P. 3, 9. 23. 4, 8, 51. MĀRK. P. 16, 87. fg. WEBER, KṢHNAĀG. 295. f. ^oदृ TAITT. ĀR. 10, 34. KATHĀS. 6, 79. 26, 145. 53, 175. BHĀG. P. 3, 16, 22. PANĀR. 2, 4, 9. Verz. d. B. H. No. 901. = पार्वती H. ç. 49. — 2) m. a) N. des Agni im Çāntika GRHJASĀMGR. 1, 9. — b) N. pr. eines Wesens im Gefolge Skanda's MBH. 9, 2566. — c) Bez. einer best. Manen-Gruppe MĀRK. P. 96, 45. — d) N. pr. eines Dhjānibuddha WILSON, Sel. Works II. 72. — e) N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 213, a, No. 505. — 3) f. स्त्री a) *Jungfrau, Mädchen* H. an. MED. — b) N. pr. der Schutzgöttin in der Familie des Varatantu Verz. d. Oxf. H. 19, a, 25. — c) Bez. verschiedener Pflanzen: *Physalis flexuosa* LĪN. BHĀVAPR. im ÇKDR. und MAD. in NIGH. Pr. *Polanisia icosandra* RĀGĀN. im ÇKDR. = त्रिपत्ती DRAVJAR. in NIGH. Pr. *Helianthus* RĀGĀN. ebend. *Linum usitatissimum* und *Yam-Wurzel* BHĀVAPR. ebend. — d) N. pr. eines Flusses MBH. 3, 8177. R. 4, 41, 13, v. l. MĀLAY. 76. 88. LIA. I, 167. 174.

वरदचतुर्थी f. Bez. *des 4ten Tages in der lichten Hälfte des Māgha* Verz. d. Oxf. H. 284, b, 29. वरदा^o wohl richtiger WILSON, Sel. Works. II, 184. fgg. und ÇKDR.

वरदत्त 1) adj. *in Folge eines Wunsches geschenkt, als Wahlgabe verliehen*: महा: R. 5, 44, 16. — 2) m. N. pr. eines Mannes Verz. d. B. H. No. 106.

वरदरानि m. N. pr. verschiedener Männer HALL 27. 83. 180. GILD. Bibl. 381. Verz. d. Oxf. H. 163, b, No. 367. 244, a, No. 606. 379, b, No. 394. 386, b, No. 509.

वरदराजीय adj. von Varadarāga herrührend, — *verfasst* HALL 27. वरदर्शिनी R. 2, 55, 21 wohl nur fehlerhaft für वर्वर्षिनी, wie die ed. Bomb. liest.

वरदाचतुर्थी s. वरदचतुर्थी.

वरदातर = वरद 1); f. ^oदात्री PANĀR. 2, 4, 9.

वरदातु m. *ein best. Baum*, = द्वारदातु BHĀVAPR. im ÇKDR.

वरदाधीशयञ्चन् m. N. pr. eines Autors Verz. d. Oxf. H. 370, a, No. 213.

वरदान (3. वर + दान) n. 1) *das Gewähren eines Wunsches, das Verleihen einer Wunschgabe* MBH. 1, 7657. 7666. 3, 12391. 12394. 12401. 12412. R. 2, 34, 26. 58, 24. *das Ausbezahlen des Lohnes* ऀÇV. ÇA. 3, 12, 6. — 2) N. pr. eines Wallfahrtsortes MBH. 3, 5005. fg.

वरदानमय (von वरदान) adj. *aus der Gewähren eines Wunsches —, aus der Verleihung einer Wunschgabe hervorgegangen, darin wurzelnd* R. 2, 77, 13.

वरदानिक adj. dass. R. 2, 107, 7 (115, 7 GORR.).

45*